

अल्प दराने विमानसेवा पुरविणाऱ्या विमान
कंपन्यांच्या (No Frills Airlines) विमानाने
केलेल्या प्रवासास मान्यता देण्याविषयी...

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक:प्रवास-१००६/प्र.क्र.३५/सेवा-५

मंत्रालय, मुंबई-४०००३२, दिनांक १ जून २००६.

पहा:- शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक:बीजीटी-१०.००/प्र.क्र.५६/२०००/वित्तीय सुधारणा. दिनांक १० सप्टेंबर २००१

शासन निर्णय

राज्यातील हवाई मार्गावर एअर डेक्कनसारख्या काही विमान कंपन्यांनी अल्प दराने विमान सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. शासकीय अधिकाऱ्यांच्या विमान प्रवासावरील खर्चावर निर्बंध घालण्याविषयीचे वर नमूद केलेले आदेश काही प्रमाणात शिथिल करून, राज्यातील अधिकाऱ्यांना या विमान कंपन्यांच्या विमानांनी प्रवास करण्यास मंजुरी देण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

२. शासन या संदर्भात आता असे आदेश देत आहे की, रुपये १२०००/- किंवा त्यापेक्षा जास्त किमान वेतन असणाऱ्या वेतनश्रेणीतील अधिकाऱ्यांना खाली नमूद केलेल्या मार्गावरील शासकीय दौऱ्यासाठीचा प्रवास वरील प्रकारच्या विमान कंपन्यांच्या विमानाने करण्यास परवानगी देण्यात यावी आणि त्यांना या प्रवासाचे तिकिट खरेदी करण्यासाठी आलेल्या खर्चाची खाली नमूद केलेल्या रकमेच्या कमाल मर्यादेत प्रतिपूर्ती मंजूर करण्यात यावी :—

मुंबई-नाशिक	रु.१५००/-
मुंबई-नागपूर	रु.३०००/-
मुंबई-कोल्हापूर	रु.२०००/-
मुंबई-औरंगाबाद	रु.२०००/-

३. वरील विमान सेवेच्या विमानाने प्रवास करण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांनी कटाक्षाने त्यांच्या वरिष्ठांची पूर्व परवानगी घ्यावी.

४. या आदेशान्वये मंजूर करण्यात आलेली विमान प्रवासाची सवलत ही केवळ अल्पदराने विमानसेवा पुरविणाऱ्या विमान कंपन्यांच्या विमानाने केलेल्या प्रवासासाठी लागू असल्याने, संबंधित अधिकाऱ्यांनी सर्वसाधारण विमान कंपन्यांच्या विमानाने केलेल्या प्रवासाच्या प्रकरणी वर विहित केलेल्या मर्यादेत प्रतिपूर्ती करण्याचे प्रस्ताव मंजूर केले जाणार नाहीत.

५. या आदेशान्वये मंजूर करण्यात आलेली विमान प्रवासाची सवलत एक वर्षाच्या कालावधीसाठी लागू असेल.

६. हे आदेश दिनांक १ जून २००६ पासून अमलात येतील.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००६०६०११८१८०९००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

नसीमा शेख
शासनाच्या उप सचिव.

प्रति,

- महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई.
- महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर.
- महालेखापाल-१ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
- महालेखापाल-२ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
- अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.
- राज्यपालांचे सचिव
- मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
- उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
- सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,
- मंत्रालयीन सर्व विभाग,
- सर्व विभागीय आयुक्त,
- मंत्रालयाच्या सर्व विभागाखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
- *प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई.
- *प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.
- *सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
- *सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- *प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
- सिनियर रिसर्च ऑफिसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्र.२६१, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली.
- संचालक, लेखा व काषागारे, मुंबई.
- मुख्य लेखा वरीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई,
- उपमुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
- जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
- सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
- सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
- वित्त विभागातील सर्व कार्यासने.
- निवडनस्ती, वित्त विभाग/सेवा-५

* पत्राद्वारे